

सन २०११ मध्ये सरळसेवेने नियुक्त झालेल्या
परिविक्षाधीन उपनिबंधक, सहकारी संस्था गट-अ
यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त
करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्र. राजस २०१९/प्र.क्र.२२२/५स
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २५ जून, २०२५

वाचा : शासन निर्णय क्र.राजस १०११/प्र.क्र.२९२/५स, दि.३१/५/२०१२

शासन निर्णय :-

संदर्भाधीन क्र.१ अन्वये एकूण १२ उमेदवारांची परिविक्षाधीन उपनिबंधक, सहकारी संस्था गट-अ या संवर्गात दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. उपरोक्त नियुक्ती आदेशातील अटीनुसार दोन वर्षांचा परिविक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केलेल्या खालील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या दिनांकापासून समाप्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता सदर दिनांकापासून प्रस्तुत अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर नियमित नियुक्ती देण्यात येत आहे.

अ.क्र.	परिविक्षाधीन उपनिबंधक, सहकारी संस्था गट-अ यांचे नाव	परिविक्षा कालावधी सुरु झाल्याचा दिनांक	परिविक्षा कालावधी समाप्त झाल्याचा दिनांक	रजा कालावधी असल्यास	नियमित नियुक्तीचा दिनांक
१	श्रीमती सुरेखा फुपाटे	२१/६/२०१२	३१/८/२०१४	७२ दिवस	०१/०९/२०१४

२. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधितांना कळवून उपरोक्त अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकात योग्य ती नोंद घेण्याची कार्यवाही करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६२५१८२११२५८०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रविण मुंडे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल महाराष्ट्र १/२ (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
- १) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ३) आयुक्त, वस्त्रोद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ४) पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ५) श्रीमती सुरेखा फुपाटे, उप निबंधक, सहकारी संस्था, पुणे.
- ६) निवडनस्ती (५-स)